



WSFx Global Pay Limited
Formerly known as "Wall Street Finance Ltd."

Unit 622, 6th Floor, The Summit
Business Bay – Omkar, M.V. Road,
Opp. PVR Cinema, Chakala,
Andheri (East), Mumbai – 400 093.
CIN No. L99999MH1986PLC039660

Date: 20th May, 2023

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

**Subject: Intimation under Regulation 30 of SEBI (LODR), Regulations 2015 -
Newspaper Advertisement of Audited Financial Results for the quarter and
financial year ended 31st March 2023**

Scrip ID: WAFX
Scrip Code: 511147

Dear Sir/ Madam,

In terms of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith the newspaper clippings of the Extract of the Audited financial results for the quarter and financial year ended 31st March 2023, published as per Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 in English newspaper (Free Press Journal) and in Regional language newspaper (Navshakti) on 20th May, 2023.

You are requested to take the same on your record.

Thanking You,

Yours faithfully,

For WSFx Global Pay Limited
(Formerly known as Wall Street Finance Limited)

Manisha Lakhotia
Company Secretary & Compliance Officer
Encl: As above



+91 22 62709600



info@wsfx.in



www.wsfx.in

कर्ज वसुली न्यायाधिकरण - १ मुंबई
(भारत सरकार, वित्त मंत्रालय)
दुसरा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०००५५
(पाचवा मजला, सिंधिया हाऊस, बॅंकाट इस्टेट, मुंबई-४०० ००१)
टी.ओ.ए. क्र. ३३१/२०१६

आयडीबीआय बँक लिमिटेड

अधिकृत परिसमापक (बाँबणे)
मायकोइल टेक्नो लि. आणि अन्य. करीत

विस्तृत

प्रतिवादी क्र. ५ मे. प्रेष आणि ब्रदर्स
५०८, नै.कृप, ११८/१२२, काशी सय्यद स्ट्रीट, मुंबई - ४००००३

सूचना
डीआरटी-३, मुंबई मध्ये प्रबलित असलेल्या तुमच्या आणि वरील पक्षांमधील ओए.११९/२०१६ या न्यायाधिकरणकाळे हस्तांतरित करण्यात आला आहे आणि या न्यायाधिकरणकाच्या फाईलवर टीओई क्रमांक २३९/२०१६ म्हणून नोंदीकृत आहे याची नोंद घ्या. न्यायाधिकरणकाचे अध्यक्ष एन.डी.रविशंकर, डीआरटी-१ मुंबई यांच्या समोर दि. १०/०७/२०२३ रोजी तुमची दुरापी १२.०० वाजता वैयक्तिकरित्या किंवा वक्तव्यामार्फत हजर राहण्यासाठी रीतसर सूचना देऊन निदेश जारी केला आहे. लक्षात घ्या की, येथे नगद केलेल्या दिवशी तुमची हजेरी चुकल्यास, तुमच्या अनुपस्थितीत कार्यवाही एकटी जाईल आणि निमित्त घेतला जाईल.

सही/-निबंधक
ऋण वसुली न्यायाधिकरण - १, मुंबई.

The spirit of Mumbai
is now 94 years old!

www.freepressjournal.in

HDFC BANK

पत्ता : एचडीएफसी बँक लि., १ ला मजला, आय थिंक टेक्नो कंपॅक्स, कांजूरमार्ग (५), मुंबई - ४०० ०१२

मागणी सूचना
(सिस्कुएटिवायझेसन अँड रिस्कन्ट्रन्डन ऑफ कायनान्जिल अलॅसेट्स् अँड एफोर्समेंट ऑफ दि सिस्कुएटि इन्टरेट अँड.

खालील कर्जदार/सहकर्जदार आणि हमीदार यांनी एचडीएफसी बँक लि. यांच्याकडून खालील नगद तारण करून घेतले आहे. खालील नगद तहानुसार खालील नगद कर्जदार/सहकर्जदार आणि हमीदार यांचे कर्ज त्यांची संघटित मिळकत तारण म्हणून गहाण ठेऊन घेतलेले आहे. संघटित कर्ज करारातील अटी आणि शर्तीची पूर्तता करण्यात त्यांना करून केली आणि अनियमित झाले आहेत, त्यामुळे त्यांचे कर्ज आरबीआयच्या मार्गदर्शक तराव्हादी २८-नोंदणे. २०१८ रोजी उपरोपपध्दये वर्गीकृत करण्यात आले आहे. निर्मित करण्यात आलेल्या सूचनेतील एचडीएफसी बँक लि. यांचे थकीत खालील नगद सूचित वर्णन करण्यात आले आहे आणि सद्य रकमेवरील पुढील व्याज लागू होतिले आणि सांघातविक दाय्याप्रमाणे सद्य थकीत त्यांच्या संघटित तारखेपासून लागू होईल.

अ.	कारार क्र.	कर्जाचे स्वरूप	कर्जदारांचे नाव	१३(२) नुसार सूचना	सूचनेची तारीख	तारण मत्तेचा तपशील
१	१०१५५७९६	एलएफ	१. श्री. मोहन केसवानी २. सी. वैशा केसवानी ३. सी. रघा केसवानी	₹. १२,३८,८७०.६८	२१/०४/२०२३	फ्लॉट क्र. १२, ३ रा मजला, रतन सागर इमारत रतन सद्दुर् सीएफएसएल, प्लॉट क्र. २१२-ए, फ्लॉट रोड, सायन (पूर्व), मुंबई ४०००२२. मोजमापित क्षेत्र अंदाजे ४३२ चौ.फु. व्हिएट अर समतुल्य ५०.१३ चौ.मीटरस. सद्य मिळकत श्री. मोहन केसवानी आणि सी. राधा केसवानी यांच्या मालकीची मिळकत.
२	१०१५५८३३	एलएफ	१. नलिनी दिगोबी २. श्री. कबी केव्हाल	₹. ११,०२,८०९.९१	२१/०४/२०२३	फ्लॉट क्र. १०३, पाक घासरा २ आण ५, पी सी क्र. ११, ग्रीट क्र. १५, १६,२५ आणि २६ आणि सिटी सव्हे क्र. ५११, ५१३, मोजमापित अंदाजे १८० चौ.मीटरस. सह अपार्टमेंट बांधलेले सावर धारक क्र. १०३, तळमजला, जिबे व्हिएट अर क्षेत्र अंदाजे ८० चौ.मीटरस. स्थित वधे मीजे मानकापूर, तहशील आणि जिल्हा नागपूर, सीमाबद्ध: पूर्व- प्लॉट क्र. १२, पश्चिम- ७५ मीटरस मोठा रोड, दक्षिण- प्लॉट क्र. १०२ जी एफ, उत्तर- प्लॉट क्र. १०४ जी एफ. सी. नलिनी दिगोबी द्वारे मालकीची मिळकत.
३	१०१४४७९१	होम लोन	१. श्री जगमोहन ज्वी सिंग २. श्री मीरत ज्वी	₹. १७,४२,११६.२५	२१/०४/२०२३	फ्लॉट क्र. ४, तळमजला, इमारत क्र. ७, दिंडोशी यश सीएफएन, शिवधाम म्हाडा कॉम्प्लेक्स, जल ए के विद्य मार्ग, दिंडोशी, माताड (पूर्व), मुंबई ४०००१७. मोजमापित चर्च क्षेत्र अंदाजे ६६० चौ.फु. चर्च समतुल्य ६१.३१ चौ.मीटरस. श्री. जगमोहन ज्वी सिंग यांच्या मालकीची मिळकत.
४	५०२००२०११७३९३	सिस्कुएटिवायझेसन ऑनव्ह्यूअपट - गहाणार कॅसिलिटी	१. श्री. राजेश जी गुप्ता २. सी. मनीषा आ. गुप्ता ३. सी. गायत्रीदेवी के. गुप्ता	₹. ८२,८७,७७९.१६	०१/०३/२०२३	१. शाप क्र. १०३, पाक घासरा २ आण ५, पी सी क्र. १०५ आणि २६, तळमजला, जी विंग, मुरगीपा कॅम्प, श्री अर्धनिकेतन सीएफएसएल लि. डी पन नगर रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ श्री. राजेश के गुप्ता यांच्या मालकीचे २. फ्लॉट क्र. ५०७, ५ वा मजला, बी विंग, श्री नृदानम (एफआए) को ऑफ हाऊसिंग सोसायटी लि., यशवंत नगर, काकोला, सातगडवई पूर्वे, मुंबई ४०० ०५५, मोजमापित क्षेत्र अंदाजे २०११ चौ.मीटरस सीमाबद्ध:उत्तर- अनिकेत नगर/अनील रोड, पूर्व: म्हाडा सीएफएसएल, दक्षिण: निरुपमी सीएफएसएल, पश्चिम: ए विंग/तखेंड कांबडे रोड. सी. गायत्रीदेवी के. गुप्ता.

वरील सूचीत नगद करण्यात आल्याप्रमाणे एचडीएफसी बँक लि. यांच्याकडील थकीत रकम त्यांच्या संघटित तारखेपासून सांघातविक दारावरील व्याज आणि इतर रकम, आकारा ई. ची परतकेड सद्य सूचना प्रकाशनाच्या ६ दिवसांत करण्यात तुम्हाला सांगण्यात येत आहे, कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकारांना संपत्ती अंतर्ध्या कालम १३(८)/१४ अंतर्गत वरील नगद गहाण असलेल्या मिळकतीमधील एचडीएफसी बँक लि. यांचे थकीत मत्तेच्या कार्यावाही करावयाची माग असातील. सद्य अंतर्ध्या कालम १३(१३) अंतर्गत हजर तारणाना विक्री/भाड्यास संदर्भात या अन्य स्वरूपात व्हिकारित करण्यात तुम्हाला मार्ग आहे. जर तारण धाडण्यात येत असेल किंवा विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेला परतून घ्यावयाचे असतील तर तारणाना व्हिकारित करण्यात येणारी नाही आणि अंतर्ध्या कालम १३(८) अन्वये विनिर्दिष्टनुसार त्यावतीने तारण धनकोट्याद्वारे पुढील पावले उचलली जाणार नाहीत.

सही/-
प्राधिकृत अधिकारी
एचडीएफसी बँक लि.

दिनांक : २०.०५.२०२३
स्थळ : मुंबई

राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग
ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत

उपभोक्त व्याज भवन, 'एफ' - ब्लॉक, जनरल वरू ऑफिस कॉम्प्लेक्स, आयरवूड, नवी दिल्ली - ११००२३ दूरध्वनी क्र.: ०११-२४६८८०१-०४, फॅक्स क्र.: ०११-२४६५१५०५
ईमेल : nodro@nic.in वेबसाईट : www.nodro.in
ग्राहक प्रकरण क्र. ४२०/२०१६

अनिल अमर ठाकूर याचिकाकर्ता/अपीलकर्ता

विस्तृत विरोधी पक्ष/प्रतिवादी

मे. सिल्व्हेस डेव्हलपर्स प्रा. लि. विरोधी पक्ष/प्रतिवादीचे नाव :

मे. सिल्व्हेस डेव्हलपर्स प्रा. लि. विरोधी पक्ष/प्रतिवादीचे नाव : मे. सिल्व्हेर एस्टा, 'बी' विंग, दुसरा मजला, जे.बी. नगर, चकाला, अंधेरी (ई) मुंबई - ४००९१०, महाराष्ट्र येथे.

प्रकाशनासाठी सूचना

फ्लॉट क्र. १३०२, १३वा मजला, "सिल्व्हेर सनश्रीन" राम कृष्ण नगर सनश्रीन को-ओप. को. अपी. हाऊस. सोसा. (डब्ल्यू) मुंबई - ४०००५२ च्या संघटनातील वृद्धीबाबत वरील नावाच्या ठरकारदाराने कधीच आयोजित वरील-उत्प्रेक्षित ठरकार दाखल केली आहे. ताबा, भारती, हित ई. संघटित. त्याअर्था, याचिका २१ डिसेंबर २०२२ रोजी सुनावणीसाठी आली होती आणि न्यायालयाने व्हिस्टू पक्षाला नोटिस बजावण्याचे निर्देश दिले आहेत आणि आदेश पुन्हा सादर केला जातो. खालीलप्रमाणे : -
"आपके ए. क्र. २०२२ चा क्रमांक ११९११ ठरकारदाराने व्हिस्टू पक्षाकडे प्रकाशनाच्या मार्गाने बदली सेवा मागिल्ली आहे. अर्ज करण्याची परवानगी आहे. विरोधी पक्षाला वृत्तवाचन प्रकाशनाच्या मार्गाने सेवा दिली जाते, म्हणजे, "द फ्री प्रेस जर्नल" (इंग्रजी) आणि "नगरात्की" (मराठी).
१०.०४.२०२३ रोजी सूचीबद्ध शिवाय, वर नमूद केलेली प्रकणे १० एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता माननीय राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगामुळे सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जातील. आता, म्हणूनच, पुढील सूचना घ्या की, तुम्ही तुमची केसची आवृत्ती तीन सेटमध्ये रीतसर स्वाक्षरी केलेल्या प्रतिवाद्यासह दाखल करू शकता आणि ही नोटिस मिळाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत व्यक्तिका: किंवा/सल्लगणार/एजंटद्वारे हजर राहू शकता. तुमच्या केसच्या आवृत्तीची एक प्रत ठरकारदाराला येथे दिलेल्या पत्त्यावर दिली जाईल आणि तुमची आवृत्ती परताना त्या सेवांचे पुरावा मिळवण्याचे खालत करावा लागेल. तक्रारीची उत्तरे, शहरासहस्रर/पत्रक.उप-पठलेल्या अनिश्चान दाखल करावे आणि ठरकारदाराला वक्तव्यांना ईमेलद्वारे उद्देशिल घावे. श्री. मधुस एल. कुबेरना, अधिका, कार्यालय येथे - १, मंगल सुधा बिल्डिंग, तळमजला, ७ व्या रोडचे जंक्शन आणि एस्.व्ही. रोड, खार (५) मुंबई - ४०००५२. अधिकृत लक्ष घा की, तुमची हजेरी चुकल्यास प्रकणाची सुनावणी केली जाईल आणि पूर्ववत् ठरवले जाईल. दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्ली.

द इंडियन ह्यूम पाइप कंपनी लिमिटेड

सीआयएन : ५१५००१११६००१२५५
नोंदीकृत कार्यालय: कन्स्ट्रक्शन हाऊस, ५, बालवंट शिवावंट रोड, बॅंकाट इस्टेट, मुंबई ४००००१.
दूरध्वनी: +९१ -२२-२२६१८०९, +९१ -२२-२०४८८८१, फॅक्स: +९१ -२२-२२६१६८६३
ई-मेल: info@indianhumpipe.com वेबसाईट: www.indianhumpipe.com

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि दूरध्वत ई-मतदान माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की इंडियन ह्यूम पाइप कंपनी लिमिटेड ("कंपनी") ची एस्कुटा ऑर्गिनीस जनरल मॉर्टिग ("इ जी एम" / "बँडक") सोसायरी, १२ मे, २०२३ रोजी दुरापी १२.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) आयोजित केली जाईल. कॉर्पोरेट व्यवहार मंडालाने (एम सी ए) जारी केलेल्या परिपत्रकांचे पालन करून ई-जीएफसी सूचनेमध्ये नगद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्ही सी ") / इतर ऑडिओ व्हिड्युअल माध्यमे ("ओ ए व्ही एम ") ने आपल्या सामान्य परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. त्याचा क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, दि. २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, दिनांक ३ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ पर्यंत ("पहमीची परिपत्रके") द्वारे जारी केलेले आणि परिपत्रक क्रमांक सेबी/ एच ओ / सी एफ डी / सी एम डी १/सी आय अर / पी/ २०२०/७९ दिनांक १२ मे २०२० आणि परिपत्रक दिनांक १२ मे २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ आणि १५ जानेवारी, २०२३ रोजी सिस्कुएटिव अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ("सेबी परिपत्रक") द्वारे वेळोवेळी जारी केले गेले आहे.

कंपनीने शुक्रवार, दिनांक १९ मे, २०२३ रोजी ई-जीएम बोलावण्याची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीमध्ये उपरोक्त एम सी ए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांनुसार नोंदीकृत आहेत त्यांना पाठवले आहेत. प्रत्यक्ष पत्ते पाठविल्याची आवश्यकता संघटित एम सी ए परिपत्रके आणिसेबी परिपत्रकांद्वारे विवरित केली गेली आहे. ई-जीएम बोलावण्याची सूचना देणारा प्रसिद्ध केली असून आणि ती कंपनीच्या www.indianhumpipe.com वेबसाइटवरून आणि नॅशनल सिस्कुएटिव डिपॉझिटरी लिमिटेड ("एन एव डी एल") https://www.evoting.nsdl.com , बी एच ई लिमिटेडच्या वेबसाइटवर. www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कालम १०८ चे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० नुसार, वेळोवेळी सुधारित केलेले आणि सिस्कुएटिव अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नियम ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ अन्वये, सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली ("रिमोट ई-मतदान") इमेस डी प्ले द्वारे प्रदान केले आहे. सभासदांचे मतदान हक्क शुक्रवार, १२ मे, २०२३ ("कट-ऑफ तारीख") रोजी कंपनीच्या वेब-पड एडवॉइटी शोअर्स भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या इडवॉइटी शोअर्सच्या प्रमाणात असतील. श्री. जे. एच. रानडे सदस्यत्व क्रमांक एफ ४३१७ आणि सराव क्रमांक २५२० किंवा श्री. सोहन जे. रानडे सदस्यत्व क्रमांक ए ३३११६ आणि सराव क्रमांक १२५२० किंवा, कु. तेजस्वी पी. जोगल, सदस्यत्व क्र. ए २९६०८ आणि सराव क्रमांक १४८३९ (त्यापैकी कोणतेही एक) यांना पडताळणीसाठी नियुक्त केले आहे, जे एच अर आणि असोसिएट्सचे भागीदार, कंपनी सचिव यांची ई-मतदान प्रक्रियेची निष्पत्ती आणि पावदरक पद्धतीने बनवनी करण्यासाठी (इ जी एम आधी आणिइ जी एम दरम्यान रिमोट ई-व्हॉटिंग) छाननी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

दूरध्व ई-मतदान कालावधी शुक्रवार, ८ जून, २०२३ रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ :००) सुरू होईल आणि रविवार, ११ जून, २०२२ (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५:०० वाजता) रोजी समाप्त होईल. या कालावधीत सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर एम एन डी प्ले द्वारे अक्षम केली जाईल. जे सदस्य व्हीसी/ओव्हीएएम सुविधेद्वारे ई-जीएममध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी रिमोट ई-व्हॉटिंगद्वारे ठरावकार मते दिली नाहीत आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही, ते या ई-जीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी ई-जीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे त्यांचे मत दिले आहे ते देखील व्ही सी /ओ व्ही ए एम अर्धी उपपध्दये उपस्थित राहू शकतात/भाग घेऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असाणार नाही.

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शोअर्स घेते आहे आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वोटिंग उपलब्धत्वांतर कंपनीचा सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेपर्यंत शोअर्स धारण करते, तीने वोटिंग@ur वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. nsdl.co.in. तथापि, जर त्याने/तिने आधीपासून दूरध्व ई-मतदानसाठी मत देण एम डी प्ले एच कडे नोंदी केली असले तर ती/ती आपला/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानसाठी वाचू शकतो.

जर तुम्ही फिनिकल स्वरूपात शोअर्स धारण करत असाल किंवा तुम्हाला इमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीमध्ये नोंदवला नसेल, तर तुम्ही रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा मॉर्टिग दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे त्यांचे मत देऊ शकता, त्यासाठी ई-मतदानसाठी लॉगिन तपशील प्राप्त करण्यासाठीतुम्ही कृपया खालील सूचनांचे पालन करू शकता:

प्रत्यक्ष ताबा

कृपया कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटला विनंती पाठवा - लिंक इनाटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फोर्लिओ-नं. भागाधारकांचे नाव, सद्य सॉफ्टिकेव्ही स्कॅन केलेली प्रत (पूर्व आणि माग), पॅन (पॅन कार्डची स्कॅन-सहायिका स्कॅन प्रत), ईमेल पत्त्याची नोंदीची करण्यासाठी आधार (आधार कार्डची स्कॅन प्रमाणित स्कॅन प्रत).

डिजिटल ताबा

कृपया तुमच्या डिपॉझिटरी पॉर्टलमिटेड ("डी पी ") जो संपर्क साधा आणि तुमच्या डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार तुमच्या डीमॅट खात्यात तुमचा ईमेल पत्ता नोंदवा.

दूरध्व ई-मतदानाची संघटित तपशीलांसाठी, कृपया ३ एम सूचना घ्या. डाटाईट ई-व्होटिंगची संघटित काही शंका असल्यास, कृपया www.evoting.nsdl.com या इमेल-इन्टाईड विभागात उपलब्ध शोअरधारकांसाठी वॉरंवार विचारले जाणारे प्रश्न (एफ ए क्यू) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता कोणता पहा आणि टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधा. १८००-२२२-१९० वर किंवा evoling@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करण्याच्या सुविधेची संघटित कोणत्याही तक्रारी असल्यास, कृपया श्रीमती सोनी सिंग, सहायक व्यवस्थापक, एन एस् डी एल , चौथा मजला, 'ए' विंग, ट्रेड बिल्ड, कप्तान लिव्हिंग कॅम्पाऊट, सेनापती बाघट मार्ग, लोअर पल्ल, मुंबई ४०००१३ यांच्याशी संपर्क साधा. ईमेल:evoting@nsdl.co.in/ sonis@nsdl.co.in, दूरध्वनी: ११ २२ २४९९४५५२/१८००-२२२-१९०.

समभागाशी संघटित कोणत्याही प्रश्नांसाठी/पत्रव्यवहारासाठी, भागाधारकांना कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटशी संपर्क साधण्याची विनंती केली जाते - लिंक इनाटाईड इंडिया प्रा. लि., सी. -१०१, २७७ पथक येथे, एल सी एम मार्ग, विक्रोली (पश्चिम), मुंबई ४०००८३, दूरध्वनी क्रमांक: ०२२-४९१६८२७० ईमेल आयडी:tal.helpdesk@linkintime.co.in.

दिनांक: १५.०५.२०२३
डिजिटल ह्यूम पाइप कंपनी लिमिटेड साठी

एसडी/-
निबंधक
उपाध्यक्ष - कंपनी सचिव एफ सी एस २७९३

आयनवूड एज्यूकेशन लिमिटेड
(पूर्वी ग्रेटरेस एज्यूकेशन लिमिटेड अग्री जात)

नोंद. कार्यालय: ७०-सी. केएचआयएनएल हाऊस १, एहर्षु रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०१९
सीआयएनः. एल६५११०एमएन११८३पीएलसी३०८३८ वेबसाईट: www.ironwoodworld.com
ईमेल आयडी: cs@ironwoodworld.com संपर्क क्र.: ०२२ २६६३१८३४

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिशिष्ट एकत्रित वित्तीय निष्कर्ष

(रु. लाखतात)

अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेल्या वर्ष
		३१-मार्च-२३ (लेखापरिशिष्ट)	३१-मार्च-२२ (लेखापरिशिष्ट)
१	प्रवर्तनातून महसूल	५२.३६	२३६.९८
२	संगुत उपक्रमांच्या नफा/(तोटा) च्या हिस्सा	(२०.२६)	(११२.७६)
३	संगुत उपक्रमांच्या नफा/(तोटा) च्या हिस्सा	(७०.२६)	(११२.३६)
४	कार्यावधकारिता नफा/(तोटा)	(६६.९६)	(१८८.३४)
५	कार्यावधकारिता वृष्ण सर्वसाधारणक उत्पन्न/शकते	(६४.७२)	(१५०.७७)
६	भरणा झालेली समभागा भांडवल	७९.०७७	७९.०७७
७	पुनर्वित्त/प्राथमिक वित्त वगळून राखीव	-	३९३.०८
८	प्रति समभागा प्रामांी (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्धिक)	(०.८५)	(२.३८)
	(१) मुल्यमा	(०.८५)	(२.३८)
	(२) सौम्यिक	(०.८५)	(२.३८)

टिपा:

१ वरील वित्तीय निष्कर्ष लेखा परिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित केले होते आणि ११ मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांचे सभेत संचालक मंडळाद्वारे मंजूरित केले आहे.

२. सद्य वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत कर्नाड (इंडियन अकाउंटिंग स्टॅन्डर्ड) नियम, २०१५, (इंड एम) ला अनुसरून बनविलेले आहे. इंड एममध्ये स्थिरवस्तु वित्तिकेव्ही १ धरित, २०१५ आहे. सद्य निष्कर्ष सेबी (लिस्टिंग अंतर्धीनियम अँड डिस्कलोर रिक्वायरेमेंट्स) विनियम, २०१५ सहायकांतीची परिपत्रक दिनांकित ५ जुलै, २०१६ ला अनुसरून बनविलेले आहे.

३. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या अंतिम वित्तीय निष्कर्षांच्या संक्षिप्त विवरण

मंडळासाठी आणिच्या वतीने
सही/-
नितीन नागोरी
व्यवस्थापकीय संचालक
डीआयएनः ०२७०५७४३

मंडळासाठी आणिच्या वतीने
सही/-
नितीन नागोरी
व्यवस्थापकीय संचालक
डीआयएनः ०२७०५७४३

दिनांक: १५.०५.२०२३
डिजिटल ह्यूम पाइप कंपनी लिमिटेड साठी

जाहीर सूचना

याद्वारे कळविण्यात येत आहे की आम्ही, आमच्या अशीलांच्या वतीने खालील परिशिष्टात व्यक्तित्व विक्रेणित मालमत्ता आणि यानंतर **सदर मालमत्ता** म्हणून संदर्भित अशा मालमत्ते संदर्भात प्रेटिविस एंड ट्रेड्लस प्रायव्हेट लिमिटेड (**मालक**) यांच्या नामाधिकाराची पडताळणी करित आहोत. मालिक यांनी आम्हांस असे कळविले आहे की सद्य मालमत्ते चे नामाधिकार हे अॅक्सिस बँक लिमिटेड यांचे विद्यमान प्रभार आहे आणि वाडता इतर सर्व प्रकरां भार मुक्त आणि स्पष्ट, मुक्त आणि विक्रीयोग्य स्वरूपात आहे.

सर्व व्यक्ती ज्यांचे सदर मालमत्ते मध्ये किंवा व्यावर किंवा त्याविकरुद्वारासह, गहाण, प्रभार, ताबा, संपादन, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, असाइनमेंट, विक्रस हक्क प्रदान, भाडेकरू, विनियम, मृत्युपत्र, उत्तराधिकार, प्रहाधिकार, विवस्तर, देखभाल, लिस्-चेंडेंड, जवळी, परवाना, तारण, कोणत्याही म्युचलव, न्यायाधिकरण यांचे डिडकी किंवा आदेश किंवा अन्यथा कोणत्याही स्वरूपात कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा मागणी असेल तर त्यांना याद्वारे विनंतीपूर्वक कळविण्यात येत आहे की त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत आपल्या दाव्याच्या समर्थनय दस्तावेजांच्या छायांकित प्रतिसह एकत्रित पणे खालील स्वाक्षरीदारांना लेखी स्वरूपात याची माहिती घ्यावी अन्यथा असे हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा आणि /किंवा मागणी, जर असेल, तर ते सोडून दिले असल्याचे आणि/किंवा माफ केले असल्याचे मानले जाईल आणि सदर मालमत्तेच्या नामाधिकाराच्या पडताळणीची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.

परिशिष्ट
(सदर मालमत्तेचा तपशील)

मकवाना रोड, ऑफ अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी येथील विद्यमान आणि स्थित व्हिलेज मरोल, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा वरील सीटीएस क्र. ६६३/१ आणि ६६३/ए मध्ये समाविष्ट एकूण मोजमाग ११८८.९० चौमील मीटरेच्या आणि त्यावर अभी उभयलेली प्रेटिविस हाऊस नावाच्या इमारतीसह जमीनीचे सर्व भाग आणि हिस्से.

स्वाक्षरी/-
मेसर्स लेगासीस पार्टनर्स (रजि.)
अॅडव्होकेट्स अँड सॉलिसिटर्स

दिनांक : २०.०५.२०२३
ठिकाण : मुंबई

मेसर्स लेगासीस पार्टनर्स (रजि.)
अॅडव्होकेट्स अँड सॉलिसिटर्स

परिनी क्रॅनडो, १२ए/०९, १३ वा मजला, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मागे (एमसीए क्लब), जी ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (पूर्व), मुंबई-४०००५१

Kotak
कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड
(जंम मालमत्तेसाठी)

(सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ (१) सह वाचलेल्या परिशिष्ट ४ नुसार) कर्ज खात्याचे नाव: अनिल काशिनाथ तारे, कर्ज खाते क्र. केएलएपी०३८० तर, खाली स्वाक्षरी केलेले **कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड**चे अधिकृत अधिकारी आहेत बँकिंग रेग्युलेशन अँड, १९४९ च्या अर्थांमध्ये एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी, तिचे नोंदीकृत कालवत २० बीकेटी, सी २०, जी ब्लॉक, वॉरे कुर्ला कॉम्प्लेक्स, वॉरे पूर्व, मुंबई ४०००५१ येथे आहे आणि शाखा कार्यालय "मलबारहॉट आहे. अंमदास प्लाझा, कोटक महिंद्रा च्या मागे, सी टी एस रोड, कलिन, सातगडवई (पूर्व), मुंबई-४०००१८ मुंबई आहे. आर्थिक मालमत्तेचे सिस्कुएटिवझेसन आणि रिस्कन्ट्रन्ड अँड इन्फोर्समेंट ऑफ सिस्कुएटि इन्टरेट अँड, २००३ (स

NAGPUR MUNICIPAL CORPORATION
(MECHANICAL(WORKSHOP) DEPARTMENT)

E-TENDER NOTICE

Commissioner, NMC invites e-tenders for the following work. These e-tenders can be downloaded from e-tendering portal (www.mahatenders.gov.in). The terms and condition of e-tenders are available on e-tender portal (www.mahatenders.gov.in). The sale and purchase of e-tenders can be done through online banking.

Name of Department: Workshop Department, NMC, Nagpur.
Name of Head of Department: Superintending Engineer (P.W.D) & Executive Engineer (Workshop Department)

Name of Work	Estimate Cost (in Rs.)	EMD (in Rs.)	Cost of Blank Tender Form (in Rs.)
Annual operation and maintenance of 2 NO. mechanical road sweeper with manpower and fuel Time period 1 year	Rs. 1,59,63,418/-	Rs. 80,000/-	Rs. 1120/-

● E-tender sale Date from (up to 3 p.m.) : 20/05/2023 to 03/06/2023 ● Pre-bid meeting Date & time (12 p.m.) : 29/05/2023 ● E-tender Submission last Date (up to 5.00 p.m.) : 03/06/2023 ● Opening of E-tender Date & Time (5.00 p.m.) : 05/06/2023 (if possible)

Executive Engineer (Workshop)
Nagpur Municipal Corporation, Nagpur.

Adv. 110 PR, Date 19-05-2023

POSSESSION NOTICE
(For Immovable Property/ies)

ROSBAR Branch Nashik

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 14/10/2019 calling upon the Borrower **Shri M/s. Sinar Biomass Energy** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 84,93,154/- (Rupees Eighty Four Lakhs Ninety Three Thousand One Hundred & Fifty Four only)** Together with further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment within 60 days from the date of the receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the **undersigned has taken Physical Possession** of the property described here in below in exercise of powers conferred on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 & section 14 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this the **18th day of May 2023**.

The Borrower/Guarantor/Mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charges of the **Bank of Baroda** for an amount of **Rs. 84,93,154/- (Rupees Eighty Four Lakhs Ninety Three Thousand One Hundred & Fifty Four only)** and further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment, Less recovery if any.

The Borrowers attention is invited to the provision of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

- Description of Immovable Property -
Residential Bungalow G+1 constructed on Plot No-26, S. No. 59/2K/1, Village Sinar, Taluka Sinar, Nashik.

Date : 18/05/2023
Place : Sinar

Sd/-
(Subodh Kumar)
Authorized Officer
Bank of Baroda

NEW ERA ALKALOIDS AND EXPORTS LIMITED
CIN NO: L24100CT1994PLC008842 Regd. Off. :- 408, Wallfort Ozone, Fafadih Chowk, Raipur-492001
Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023

(Rs in Lakhs)

Particulars	Quarter Ended			Year Ended	
	31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22
	(Audited)	(Un Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations	6.12	-	21.45	8.12	29.01
Profit/Loss before exceptional items and tax	4.51	(1.65)	14.13	(109.11)	10.80
Exceptional items	-	-	-	-	-
Profit/Loss before tax	4.51	(1.65)	14.13	(109.11)	10.80
Tax Expense					
a) Current Tax	-	-	-	-	0.05
b) Deferred Tax	-	-	-	0.01	(3.75)
c) Tax for previous Years	-	-	-	-	14.50
Profit/(Loss) for the period	4.51	(1.65)	14.13	(109.12)	14.50
Other comprehensive income					
A. (i) Items that will not be reclassified to profit and loss:	294.59	-	(4.01)	294.59	89.88
(ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	(94.82)	-	1.04	(94.82)	(10.47)
B. (i) Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	-
(ii) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	-
Total Comprehensive Income for the period	204.28	(1.65)	11.16	90.65	93.91
[Comprising Profit (Loss) and Other comprehensive Income for the period]					
Paid-up Share Capital (Par value Rs. 10/- each fully paid up)	328.44	328.44	328.44	328.44	328.44
Reserve excluding Revaluation reserves as per Balance sheet of Previous accounting year	-	-	-	-	293.37
Earnings per equity share (Par value Rs. 10 each)					
i) Basic	6.22	(0.05)	0.34	2.76	2.86
ii) Diluted	6.22	(0.05)	0.34	2.76	2.86

NOTES TO RESULTS: The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the quarter and year ended 31.03.2023 filed with the stock exchange under Regulation -33 of the SEBI (LODR), 2015. The full format of results are available on Company's website <http://www.neweraltd.com/> as well as on the website of MSEI Limited.

Place: Raipur
Date: 19.05.2023

ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS
Sd/- Ravindra Pokharna, Managing Director

WSFX GLOBAL PAY LIMITED
(FORMERLY KNOWN AS WALL STREET FINANCE LIMITED)

Unit 622, 6th Floor, The Summit Business Bay - Omkar, M V Road, Opp PVR Cinema, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel.: 022-62709600 • Website: www.wsfx.in • CIN: L99999MH1986PLC039660

Extract of Audited Financial Results for the Quarter and year Ended March 31, 2023

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22
		(Audited)	(Reviewed)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income	1,307.03	1,155.79	776.47	4,742.40	3,010.77
2	Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	48.58	34.13	(244.11)	89.91	(634.55)
3	Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	48.58	34.13	(244.11)	89.91	(634.55)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	48.58	34.13	(172.15)	116.79	(441.89)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	44.93	34.13	(177.63)	123.18	(450.98)
6	Equity Share Capital	1,159.84	1,159.84	1,159.84	1,159.84	1,159.84
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-
8	Earning Per Share for the period					
	Basic:	0.42	0.29	(1.48)	1.01	(3.81)
	Diluted:	0.42	0.29	(1.48)	1.01	(3.81)

1) The above results were reviewed by the Audit Committee and adopted by the Board of Directors at their meeting held on 19th May, 2023

2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 31st March, 2023 filed with the BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the BSE Limited, website www.bseindia.com and also on the Company's website www.wsfx.in.

For WSFX GLOBAL PAY LIMITED
(Formerly known as Wall Street Finance Limited)
Sd/-
Mr. N. Srikrishna
Whole Time Director & Chief Executive Officer

Date: 19th May 2023
Place : Mumbai

इंडियन बैंक Indian Bank

इलाहाबाद ALLAHABAD

JOGESHWARI WEST BRANCH: Heena Shopping Centre, 1st Floor, S.V. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400102.

DEMAND NOTICE ANNEXURE I
Notice under Sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

To,
1. Mr. Pradeep Shashikant Tiwari (Borrower & Mortgagor), Flat No. 406, 4th Floor, A Wing, Vastu Shanti Tower, Plot No. 12, Sector-11, Kalamboli, Navi Mumbai - 4102182.

Sub: Your loan account/s 50038717353 with Indian Bank e Allahabad Bank Jogeshwari West Branch. The first of you is an individual having availed a Home loan account from Indian Bank (e-Allahabad Bank) Jogeshwari West Branch. The 1st of you is the mortgagor having offered your assets as security to the loan accounts availed by you.

At the request of the first of you, in the course of banking business, the following facilities were sanctioned and were availed by first of you.

Nature of Facility	Limit (Rs.)
1. All Bank Ashiana Housing Loan	Rs. 8,00,000.00

The first of you have executed the following documents for each of the said facilities:

Nature of Facility	Nature of Document
1. Housing Loan under "ALLBANK ASHIANA" Scheme.	1. Acknowledgement of Letter dated 12.10.2010 2. DPN dated 12.10.2010 3. Annexure-7 dated 13.10.2010 4. Annexure-5 dated 12.10.2010 5. Annexure-19 dated 12.10.2010

The repayment of the said loans is collaterally secured by mortgage of property/ies situated at Kalamboli, Navi Mumbai

Mortgaged Asset:- Flat No. 406, 4th Floor, A Wing, Vastu Shanti Tower, Plot No. 12, Sector-11, Kalamboli, Navi Mumbai - 410218.

Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with interest, all of you and each of you who are jointly and severally liable have failed and committed default in repaying the amount due. The loan account has been classified as Non Performing Asset since 28.11.2022 in accordance with directions/guidelines relating to asset classifications issued by Reserve Bank of India.

* * * The outstanding dues payable by you as on 07.12.2022 amounts to **Rs. 7,89,931.00 (Rupees Seven Lakh Eighty Nine Thousand Nine Hundred Thirty One Only)** and the said amount carries further interest at the agreed rate from 07.12.2022 till date of repayment.

The term borrower under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financial assistance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance granted by the Bank.

Therefore, all of you and each of you are hereby called upon to pay the amount due as on date viz:- **Rs. 7,89,931.00 (Rupees Seven Lakh Eighty Nine Thousand Nine Hundred Thirty One Only)** together with interest from this date till date of payment within 60 days from the date of this notice issued under Sec.13(2) failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice, Bank shall be exercising its enforcement rights under Sec 13 (4) of the Act as against the secured assets given in the schedule hereunder.

On the expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply with the demand, Bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act.

Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior written consent of the Bank.

We draw attention to the provision of the Section 13(8) of the SARFAESI Act and Rules framed there under which deals with your rights of redemption over the securities

Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to any other remedy available to the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed with the proceedings presently pending before DRT/RO of DRT/DRAT/Court and proceed with the execution of order/decrees obtained to be obtained.

Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as well as other contingent liabilities.

We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules framed there under which deals with your rights of redemption over the securities

The Undersigned is a duly Authorized Officer of the Bank to issue this Notice and exercise powers under Section 13 aforesaid.

SCHEDULE

The specific details of the assets in which security interest is created are enumerated hereunder:
Mortgaged assets:- Flat No. 406, 4th Floor, A Wing, Vastu Shanti Tower, Plot No. 12, Sector-11, Kalamboli, Navi Mumbai- 410218. (EM created on 13.10.2010) **Bounded By : North : 9 mtr . Wide Road, South : Plot No. 20 (Neel Sankul), East : Plot No. 13 (Vastu Shanti Apartment), West : Plot No.11 (Open Plot).**

Place: Mumbai
Date : 18.05.2023

Yours faithfully,
Authorised Officer, Indian Bank

S. P. CAPITAL FINANCING LTD.
Regd. Off. : The Ruby, 5th Floor, Office No. 5C, South Wing, Level 8th, JK Sawant Marg, Mumbai-400028
Phone : 40372424, Website : www.spcapital.in, E-mail : spcapitalfin@gmail.com, Scrip Code : 530289

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023.

(Rs. In Lakhs)

Sr No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31/03/2023	31/12/2022	31/03/2022	Year Ended 31.03.2023	Year Ended 31.03.2022
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income From Operation	43.98	31.40	24.22	156.73	84.30
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and /or Extraordinary Items)	6.62	15.99	14.37	63.53	183.72
3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	7.09	15.93	14.53	63.90	183.95
4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	6.13	11.83	10.63	48.44	142.79
5	Total Comprehensive Income for the period Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-58.53	4.79	2.96	0.15	135.25
6	Equity Share Capital	601.22	601.22	601.22	601.22	601.22
7	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for Continuing and discontinued operations)-					
	Basic	0.10	0.20	0.18	0.81	2.38
	Diluted	0.10	0.20	0.18	0.81	2.38

NOTES :

1 The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter/year ended 31.03.2023 filed with the stock exchange under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the website of BSE at www.bseindia.com and on Company website, www.spcapital.in

2 The above standalone/consolidated results, reviewed by the Audit Committee, were approved by the Board of Directors at its meeting held on 18.05.2023.

3 The specified items of the standalone financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2023 are given below.

(Rs. In Lakhs)

Sr No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31/03/2023	31/12/2022	31/03/2022	Year Ended 31.03.2023	Year Ended 31.03.2022
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income From Operation	43.98	31.40	24.22	156.73	84.30
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and /or Extraordinary Items)	6.62	15.99	14.37	63.53	183.72
3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	6.62	15.99	14.37	63.53	183.72
4	Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	5.67	11.89	10.47	48.08	142.56
5	Total Comprehensive Income for the period Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-58.99	4.85	2.80	-0.21	135.02
6	Equity Share Capital	601.22	601.22	601.22	601.22	601.22
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for Continuing and discontinued operations)-					
	Basic	0.09	0.20	0.18	0.80	2.37
	Diluted	0.09	0.20	0.18	0.80	2.37

For & on behalf of the Board of Directors
Sd/-
SP Jain
(Managing Director)
DIN NO. : 00004402

Place : Mumbai
Date : 18.05.2023

KEDIA CONSTRUCTION CO. LIMITED
CIN No. L45200MH1981PLC025083

Reg. Office : 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059

Audited Financial Result for the Quarter and Year Ended 31st March, 2023
Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March, 31 2023
Scrip Code : 508993

(Rs. In Lakhs (Except per share data))

Particulars	Quarter Ended			Year Ended	
	31-Mar-2023	31-Dec-2022	31-Mar-2022	31-Mar-2023	31-Mar-2022
	Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
Total Income from Operations	26.40	7.16	12.59	44.53	29.22
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	74.35	2.62	(369.72)	77.66	8.32
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	74.35	2.62	(369.72)	77.66	8.32
Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	70.34	2.19	(370.93)	73.16	7.01
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax))	70.34	2.19	(370.93)	73.16	7.01
Equity Share Capital	150.00	150.00	150.00	150.00	150.00
Earning per Share (of Rs. 5/- each) Basic and Diluted	2.34	0.07	(12.36)	2.44	0.23

Notes :

(1) The above is an extract of the details format of Quarterly / Nine month ended Financial Results filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the website of BSE and on the Company's website at www.kccindia.in

For KEDIA CONSTRUCTION CO. LTD.

Vijay Kumar Khawala
Director
Mumbai, 18th May, 2023
DIN No. : 0037686

GIC HOUSING FINANCE LTD.
REGD. OFFICE: Heena Shopping Centre, 1st Floor, S.V. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400102.
VIRAR BRANCH OFFICE: 3rd Floor, Sankar House, Tiptal Nagar, Virar - 401301, Opp. Bopal Ashram School, Virar (West)-401303.
Phone : 022-2522225/252030

CORRIGENDUM

GIC Housing Finance Ltd. Demand Notice advertisement was published on 29th April, 2023 in The Free Press Journal & Navshakti Newspaper in Mumbai Edition and branch address was wrongly published Navi Mumbai Branch: Satra Plaza, 211, 2nd Floor, Plot No.19,20, Sector No.19 D Palm Beach Road, Vashi Navi Mumbai-400703. All other matter of the advertisement will remain unchanged.

For GIC Housing Finance Ltd.
Sd/-
Authorised Signatory

Date : 20.05.2023
Place : Virar

PUBLIC NOTICE

Late Shri Dilip Govindji Parekh, a member of Vaibhav Residency CHSL having address at Plot No.NDR.22, MHADA Colony, Tiliak Nagar, Chembur West, Mumbai - 400089 and holding Flat No.601 & 602 both on the sixth floor of the building known as " Vaibhav Residency" died on 18/02/2023 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objectors, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 9 A.M. to 4.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and behalf of
Place: Mumbai
Date: 20/05/2023

Vaibhav Residency CHSL
Sd
Hon. Secretary

HINDUJA LEYLAND FINANCE LIMITED

Corporate Identity Number : U65993MH2008PLC84221 | Regd. Office: Hinduja House, 171, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, Maharashtra - 400018
Corporate office: 27A, Developed Industrial Estate, Guindy, Chennai, TamilNadu - 600032
Tel : (044) 22427525. Website : www.hindujaleylandfinance.com Email: compliance@hindujaleylandfinance.com

Statement of Standalone audited financial results for the quarter and year ended March 31, 2023

&

Consolidated audited financial results for the year ended March 31, 2023

(Rs.Lakhs)

Particulars	Standalone		Standalone		Consolidated	
	Quarter ended		Year ended		Year ended	
	31-Mar-2023	31-Dec-2022	31-Mar-2022	31-Mar-2023	31-Mar-2022	31-Mar-2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total Income from operations	75,312	70,634	67,038	275,525	266,851	350,155
Profit before tax	11,141	9,266	5,578	37,186	31,284	65,651
Profit after tax	8,073	7,038	4,145	27,681	23,215	48,989
Other comprehensive income (net of tax)	26,177	(1,624)	(21,047)	9,265	(20,779)	9,358
Total comprehensive income (net of tax)	34,250	5,414	(16,902)	36,946	2,436	58,357
Paid up equity share capital	53,502	53,502	46,989	53,502	46,989	53,502
Reserves	459,813	425,522	338,175	459,813	338,175	506,349
Net worth	513,315	479,024	385,164	513,315	385,164	559,851